

Date: 07th February, 2025

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai – 400 001

Dear Sir/Madam,

Scrip Code: 535910

Sub: Newspaper Advertisement- Extract of Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months period ended 31st December 2024.

The Board of Directors at its Meeting held on 5th February, 2025 has inter alia, approved the Unaudited Financial Results of the Company for the quarter and nine months period ended 31st December 2024.

The said Financial Results in the prescribed format were published in the Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on 7th February, 2025. A copy of the results published is attached herewith.

You are requested to take the same on record.

Thanking you.

Yours faithfully,

For Money Masters Leasing & Finance Limited

Hozef Darukhanawala
Managing Director
(DIN: 00177029)

Encl: As above.



PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Septagon Ventures Pvt. Ltd has purchased the property mentioned hereinafter in the schedule. This is to give notice that the Release dated 13.08.2014 (Reg. No. Karjat-4241-2014) executed between Mr. Chandrakant Thombare, Mr. Krishna Kondu Thombare, Mr. Ganu Dehu Thombare, Mr. Pandharinath Dehu Thombare, Mr. Bhagvan Dehu Thombare, Mr. Manu Dehu Thombare, Mrs. Gulab Malu Bhagat, Mrs. Babai Ramchandra Sorvale, Mrs. Lilabai Ramchandra Sorvale alias Mrs. Suvama Ananta Kombar, Mr. Parshuram Ambkar Thombare & Mrs. Shakuntala Baliram Thombare "the first part" and Shri. Laxman Kondu Thombare "the second part" of said property have been mislaid by the owners;

Any persons either having or claiming any right, title, interest or claim in the property, possession of the said property in any manner whatsoever and is having possession of said documents, is requested to make the same known to the undersigned in writing within 7 days from the date of publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by the Registered post A.D.

Failing which any such claim shall be deemed to be waived and/or abandoned and it is presumed that the property is free of any charge / claim / encumbrance.

SCHEDULE OF THE PROPERTY

All that piece and parcel of Non Agriculture Land bearing Survey No.26 Hissa No.4/B Total area, 0.24-0 HRP lying, being and situated at Village: Asal, Taluka: Karjat, Dist: Raigad, and Registration District: Raigad and Sub Registration Karjat

Dated this 7th day of February, 2025

Manish D. Tiwari & Associates
Advocates High Court
101 & 102, Shree Krishna Park, Soparkar House, Raghoba Shankar Road, Chendani, Thane West-400607.
(9224166107/9619302138)
advmanishwari0091@gmail.com

PUNCTUAL TRADING LIMITED
603, Floor-6, Plot-207, Embassy Centre, Jambhal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai - 400021. Tel: 022-61155300 • Email: punctualtrading@gmail.com
CIN: L67120MH1986PLC039919 • Website: www.punctualtrading.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTH ENDED 31ST DECEMBER, 2024

Particulars	(Rs. in Lacs)		
	Quarter Ended 31.12.2024	Nine Month Ended 31.12.2024	Quarter Ended 31.12.2023
Total Income from Operations	-	-	-
Net Profit / (loss) for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) ordinary activities after tax	12.20	264.04	46.95
Net Profit / (loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	12.20	264.04	46.95
Net Profit / (loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	4.14	188.90	37.71
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	-143.93	18.32	92.13
Equity Share Capital	100.00	100.00	100.00
Earnings Per Share (of Rs. 10/- each)	-	-	-
Basic and Diluted	0.41	18.89	3.77
Other Equity	-	-	-

NOTE:

- The above is an extract of the detailed format of Quarterly ended 31.12.2024 financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 read with SEBI circular dated 5th July, 2016. The full format of the Quarterly / nine month Financial Results is available on the Stock Exchange website: BSE Limited (www.bseindia.com)
- The above were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 6th February 2025.

For Punctual Trading Limited
Sd/-
Deepak R Pawar
Whole Time Director
(DIN-08088083)

Place : Mumbai
Date : 06.02.2025

APPENDIX IV-A
E-Auction Sale Notice for sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8(6) and Rule 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described Immovable Property mortgaged to **Sammaan Capital Limited (formerly known as Indiabulls Housing Finance Ltd.) (CIN : L65922DL2005PLC136029)** ("Secured Creditor"), the physical possession of which has been taken by the Authorised Officer of the Secured Creditor, will be sold on "as is where is", "as is what is" and "whatever there is" (basis on 25.02.2025 from 04.00 PM to 05.00 PM, for recovery of Rs. 38,40,869/- (Rupees Thirty Eight Lakh Forty Thousand Eight Hundred Sixty Nine only) pending towards Loan Account No. HHLVSH00454244, by way of outstanding principal, arrears (including accrued late charges) and interest till 03.02.2025 with applicable future interest in terms of the Loan Agreement and other related loan documents) w.e.f. 04.02.2025 along with legal expenses and other charges due to the Secured Creditor from **JAIKUMAR AMBALAYA / AJ KUMAR AMBALAYA (PROPRIETOR, JAYKUMAR LABOUR CONTRACTOR & SUPPLIERS) AND SANGITA JAY KUMAR**.

The Reserve Price of the Immovable Property will be **Rs. 7,75,000/- (Rupees Seven Lakh Seventy Five Thousand Only)** and the Earnest Money Deposit ("EMD") will be **Rs. 77,500/- (Rupees Seventy Seven Thousand Five Hundred only)** i.e. equivalent to 10% of the Reserve Price.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

FLAT BEARING NO. A- 209 HAVING A TOTAL AREA ADMEASURING 34.76 SQ. MTRS. (CARPET) ON 2ND FLOOR IN WING - A, IN THE BUILDING KNOWN AS 'PRIME BALAJI HEIGHTS', CONSTRUCTED ON SURVEY NO. 139, HISSA NO. 2 MEASURING 29140 SQ. MTRS., IN VILLAGE BADLAPUR, RD ROAD, BADLAPUR GAON, TALUKA ALERNATH & DISTRICT THANE, WITHIN THE LIMITS AND JURISDICTION OF KULGAON BADLAPUR MUNICIPAL COUNCIL, IN THE SUB - REGISTRATION DISTRICT OF ULHASNAGAR - 2 & 4, REGISTRATION DISTRICT OF THANE - 421503, MAHARASHTRA.

For detailed terms and conditions of sale, please refer to the link provided on the website of the Secured Creditor i.e. www.sammaancapital.com; Contact No : 0124-6910910, +91 7065451024; E-mail id: auctionhelpline@sammaancapital.com. For bidding, log on to www.auctionfocus.in.

Sd/-
AUTHORIZED OFFICER
SAMMAAN CAPITAL LIMITED
(Formerly known as
INDIABULLS HOUSING FINANCE LTD.)

Date : 03.02.2025
Place : THANE

SHAHI SHIPPING LIMITED
REGD OFFICE : 404 ABHAY STEEL HOUSE, BARODA STREET, MUMBAI-400 009
UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31st DECEMBER 2024
CIN NO-L61100MH1990PLC058680, Email- cm@shahishiplogistics.com, Website-www.shahishiplogistics.com, Tel No-022 40151972 (Rs. in lakhs)

Sr No.	Particulars	Quarter Ended					
		31.12.2024 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	Nine Months Ended (Unaudited)	31.12.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)
1	Income						
	(a) Revenue from operations	248.25	196.79	301.03	750.92	827.15	1,242.60
	(b) Other Income	2.85	0.72	4.07	4.16	13.95	131.60
	Total Revenue	251.10	197.51	305.10	755.09	841.10	1,374.20
2	Expenses						
	(a) Employee Cost	38.19	32.80	32.48	105.97	98.35	132.88
	(b) Direct Operation & Administration Cost	184.54	288.55	198.77	693.52	602.79	924.28
	(c) Finance Cost	16.10	14.82	6.15	45.91	20.36	26.19
	(d) Depreciation	12.04	10.18	10.75	32.38	34.35	45.53
	Total Expenses	250.87	346.36	248.16	877.78	755.84	1,128.88
3	Profit Before Exceptional Items and Tax	0.23	(148.84)	56.94	(122.69)	85.26	245.32
4	Exceptional Items	-	-	-	-	-	-
5	Profit Before Tax	0.23	(148.84)	56.94	(122.69)	85.26	245.32
6	Tax Expense						
	(a) Current Tax Expense	-	-	-	-	-	-
	(b) Deferred Tax Expense	(0.74)	(1.19)	(1.31)	(2.79)	(11.66)	(13.28)
	(c) Taxation of earlier years (written back)	-	-	-	-	-	-
	Total Tax Expense	(0.74)	(1.19)	(1.31)	(2.79)	(11.66)	(13.28)
7	Profit For The Period	0.97	(147.65)	58.25	(119.91)	96.92	258.60
8	Other Comprehensive Income (Net Of Tax)						
9	Total Comprehensive Income (Net Of Tax) for the Period (IX + X)	0.97	(147.65)	58.25	(119.91)	96.92	258.60
10	Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each)	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49	1,449.49
12	Other Equity	-	-	-	-	-	-
13	Earnings Per Equity Share (In Rs.)						
	(i) Basic EPS (Not Annualized)	0.01	(1.02)	0.40	(0.83)	0.67	1.78
	(ii) Diluted EPS (Not Annualized)	0.01	(1.02)	0.40	(0.83)	0.67	1.78

Notes:

- The Results of the quarter ended 31st December, 2024 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 6th February, 2025. They have been subjected to limited review by the Statutory Auditor.
- This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other recognized accounting practices and policies to the extent applicable.
- The Company has operated only in one reportable segment, i.e., shipping business.

For and on Behalf of the Board of Directors
Sarvesh Kumar Shahi
Chairman & Managing Director
(DIN: 00359535)

Date : 06-02-2025
Place : Mumbai

THE SAHYADRI SAHAKARI BANK LTD., MUMBAI.
Registered Office: 446, J.S.S. Road, Mumbai - 400 002.
Branch Office at 57, Vijaywadi, J.S. Road, Chira Bazar Branch, Mumbai - 400 002.
Mobile Nos. 9028518489/9987460367/8369779349/824798506
E-mail- recovery@thesahyadribank.com / sahyadhiho@rediffmail.com

SYMBOLIC POSSESSION NOTICE [FOR IMMOVABLE PROPERTY]
(As per Appendix IV read with Rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002)

Whereas, The undersigned being the Authorised officer of The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("SARFAESI Act") and in exercise of Powers conferred under Section 13 (2) and 13 (12) read with rule 8 (1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a Demand Notice dated 12th September, 2024 (Hypothecation Loan A/c No. 10050208000119) calling upon the Borrower **Mr. Anil Narayan Chavan & Guarantors 1) Mr. Sampat Sadashiv Jagtap, 2) Mr. Aniket Anil Chavan** to repay the amount mentioned in the notice being Hypothecation Loan A/c No. 10050208000119 **Rs.28,66,867/- (Rupees Twenty eight lakh, sixty six thousand, eight hundred sixty seven Only) as on 31st October, 2024**

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Guarantor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on the **04th day of February, 2025.**

The Borrower/ Guarantor mentioned hereinabove in the particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of THE SAHYADRI SAHAKARI BANK LTD., MUMBAI for an amount of **Rs.28,66,867/- (Rupees Twenty eight lakh, sixty six thousand, eight hundred sixty seven Only)** as on 31/10/2024 and further interest and other charges thereon from 01.11.2024 of Hypothecation Loan A/c No. 10050208000119.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY :

All that piece and parcel of Residential Flat No.C-3, Ground Floor, Shree Siddhivinayk Building, Vishal Sahyadri Co-op. Housing Society Ltd., Sahyadri Nagar, Charkop, Kandivli(W), Mumbai - 400 067 owned by Mr. Anil Narayan Chavan Admeasuring area about 344 Sq.ft. Built up i.e 231 sq.ft. Carpet Bounded :

On the East By : Building No. D-3-B-Wing On the West By : Building No. D-3-B-Wing
On the South By : Building No. A-1 & A-2 On the North By : Road

Date : 04/02/2025
Place : Mumbai

Sd/-
(Umesh Rashmikant Bhatt)
Authorised Officer
The Sahyadri Sahakari Bank Ltd., Mumbai

SBI State Bank of India Stressed Assets Recovery Branch (05168):-
6th Floor, "The International", 16, Maharshi Karve Road, Churchgate, Mumbai-400 020. Phone: 022- 22053163/64/65; Email -sbi.5168@sbi.co.in

Publication of Notice regarding SYMBOLIC POSSESSION of property u/s 13(4) of SARFAESI Act 2002
POSSESSION NOTICE [See Rule 8(1)] [For Immovable Property]

Notice is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002, a demand notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon them to repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account.

The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the **STATE BANK OF INDIA** for an amount and interest thereon.

The borrowers attention is invited to provisions of Sub-section(8) of Section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured assets.

Name of Borrower / Guarantor & Addresses	Name of Owner of Property	Description of the mortgaged Properties	Date of Demand Notice	Date of Possession	Amount Outstanding
Mr. Govind Keshav Purbia and Mrs. Meena Govind Purbia Address :-Flat No 104, 1st Floor, D Wing, Bhavana Sadan Co-operative Housing Ltd., Village Achole, Nallasopara (E), Taluka - Vasai, District Palghar - 401209	Mr. Govind Keshav Purbia	All the part and parcel of the property consisting of Flat No. 402, 4th Floor, B Wing, "A-2" Building known as "Adonia-2", Casa Unico Project, Village-Ashane, Taluka-Karjat, Dist. - Raigad admeasuring 560.05 Sq.ft. Carpet area in the name of Mr. Govind K. Purbia	21.10.2024	05.02.2025	Rs. 29,74,189/- (Rupees Twenty Nine Lacs Seventy Four Thousand One Hundred Eighty Nine only) as on 21.10.2024 & further interest/ Charges thereon.

Date: 06.02.2025
Place: Mumbai

Authorised Officer
State Bank of India

Bank of India Nashik Zonal Office
1st Floor, Main Trimbak Road, Satpur Industrial Estate, Nashik 422007

APPENDIX-IV [See rule-8(1)]
POSSESSION NOTICE
(for Movable/Immovable property)

Notice is hereby given under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 the Authorized Officer issued demand notice on the date mentioned against the borrower(s) name stated hereinafter calling upon them to repay the amount mentioned against the borrower(s) name within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) / guarantor(s) and the public in general that the undersigned has taken symbolic / physical possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under sub-section (4) of section 13 of Act read with rule 8 of the Security Interest Enforcement Rules, 2002 on the date mentioned against the borrower(s) name.

The borrower(s) in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India for an amounts mentioned against the borrower(s) name, interests, costs and other charges thereon.

The borrower(s) attention is invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Sr. No.	Name of Borrower(s)	Demand notice date & amount outstanding as on date of notice		Property Details
		Date, Type & Place of possession		
1	Mr. Madhuri Nitin Kuyate alias Madhuri Dilip Kapadnis and Mr. Nitin Ashok Kuyate Branch : Shivaji Udyan	05-02-2025, Symbolic possession, At Nashik, Near Hanuman Mandir, Lamkhede Mala, Tarwala Nagar, Off Nashik, Dindori Road, Nashik-422003	16-11-2024, Rs. 26,60,225.00/- + UCI + Other Charges	All that part and parcels of the property consisting of Flat No. 501, 05th Floor having Carpet area adme. 66.97 Sq.mtrs. in the building Satlok Park, Plot No. 01, total area adm. 934.50 Sq.mtrs. out of the same area adm. 922.50 Sq.mtrs. out of Survey No. 15773 Near Hanuman Mandir, Lamkhede Mala, Tarwala Nagar, Off Nashik, Dindori Road, Nashik-422003 Bounded :- On the North by : Staircase Lift & Flat No. 505 On the South by : Marginal Space & Garden On the East by : Staircase On the West by : Lobby & Flat No. 502
2	Mr. Krishna Deval Sahani & Mrs. Puspika Krishna Sahani Branch : Satpur Industrial Estate	05-02-2025, Symbolic possession, At Makhmalabad Shivar, Shahu Nagar, Opp. Pawar Lawns & Hotel New Uttam Hira, Peth Road, Nashik Tal. & Dist. Nashik-MH 422004.	12/11/2024, Rs. 24,19,944/- + UCI + Other Charges	All that part and parcels of the property consisting of Row Bungalow No. 02, J. P Park Row House, Plot No. 1+2+3+4+5, s. no. 31/1/2/2/1+3/1/2/2/4, MakhmalabadShivar, Shahu Nagar, Opp. Pawar Lawns & Hotel New Uttam Hira, Peth Road, Nashik Tal. & Dist. Nashik-MH 422004. Bounded :- On the North by : Row House No. 03 On the South by : Row House No. 01 On the East by : Colony Road On the West by : Plot No. 01 to 5 Part
3	Mr. Somnath Jibhau Ahire Branch : Satpur Industrial Estate	05-02-2025, Symbolic possession, At Bhagawati Nagar, Near Giriraj Bungalow, Off Hirawadi Road, Panchavati, Nashik-MH-422003.	04/12/2024, Rs. 11,97,117.01/- + UCI + Other Charges	All that part and parcels of the property consisting of Flat No. 14, built up area 46.45 sq.mtrs., on Third Floor, in the Building Known as 'Shree Saptsrungi Palace Co-op. Housing Society', Constructed on Plot No. 36, Out Survey No. 173/37, Bhagawati Nagar, Near Giriraj Bungalow, Off Hirawadi Road, Panchavati, Nashik-MH-422003. Bounded :- On the North by : Open Space On the South by : Flat No. B-13-A On the East by : Staircase On the West by : Open Space
4	Mrs. Manisha Prakash Dhamode & Mr. Prakash Lahu Dhamode Branch : Indrakund	30/11/2024, Rs. 13,78,340/- + UCI + Other Charges	05-02-2025, Symbolic Possession, At Mouje Makhmalabad Shivar, Peth Road, Tal. & Dist. Nashik-422004	All that part and parcel of the property consisting of Flat No. 14, Fourth Floor, Shree Datta Murlid Apartment constructed on plot no. 05, Survey No.27/1A/2A/1, Admeasuring carpet area 30.20 Sq.Mtrs. And adjoining balcony area admeasuring 5.22 Sq.Mtrs. at Mouje Makhmalabad Shivar, Peth Road Tal. & Dist. Nashik-422004. Bounded :- On the North by : Passage, Staircase & Beyond that Flat No.15 On the South by : Side Margin On the East by : Adj. Flat No.13 On the West by : Side Margin
5	Mr. Prakash Lahu Dhamode & Mrs. Manisha Prakash Dhamode Branch : Indrakund	29/11/2024, Rs. 16,95,721.02/- + UCI + Other Charges	05-02-2025, Symbolic Possession, At Mouje Makhmalabad Shivar, Peth Road, Tal. & Dist. Nashik-422003.	All that part and parcel of the property consisting of Flat No. 13, fourth floor, Shree Datta Murlid Apartment constructed on plot no. 05, Survey No. 27/1A/2A/1, Admeasuring carpet area 32.39 Sq.Mtrs. And adjoining balcony area admeasuring 7.86 Sq.Mtrs. and adjoining terrace area adm. 4.77 Sq.Mtrs. at Mouje Makhmalabad Shivar, Peth Road Tal. & Dist. Nashik-422003. Bounded :- On the North by : Lift Passage, Staircase & Beyond that Flat No. 16 On the South by : Side Margin On the East by : Side Margin On the West by : Flat No.14

Sd/-
Authorised Officer
Bank of India

ICICI Bank Branch Office: ICICI Bank Ltd. Ground Floor, Akruti Centre, MIDC, Near Telephone Exchange, Opp Akruti Star, Andheri East, Mumbai- 400093.

PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET
[See proviso to rule 8(6)]
Notice for sale of immovable assets

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the Physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on "As is where is", "As is what is" and "Whatever there is" as per the brief particulars given hereunder:

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price/ Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
(A)	(B)	(C)	(D)	(E)	(F)	(G)
1.	Mr. Vijay Bhaskar Pujari (Borrower)	Flat No. 711/B 7 Th Floor B Wing Deccan Residency S No. 23/1, C.S. No. 2196 & S No. 23/2, C.S. No. 2144 VIII Sheel VIII Tal Khalapur Dist Raigad Maharashtra-412023 Admeasuring An Area Of 460 Sq.ft Carpet Area Encumbrances-Buildier Dues, Property Tax Dues, Electricity Bill And Society Dues	Rs. 35,90,192/- As On February 04, 2025	Rs. 10,00,000/-	February 12, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
2.	Mr. Vijay Bhaskar Pujari (Borrower) and Mrs. Minakshi Vijay Pujari (Co-Borrower)	Flat No. 712/B, 7th Flr, B-wing, Deccan Residency, S. No. 23/1, C.S. No. 2196 & S. No. 23/2, C.S. No. 2144, VII, Sheel, VIII, Tal. Khalapur, Dist Raigad, Maharashtra - 412023. Admeasuring Area Of 460 Sq.ft Carpet As Per The Agreement. Encumbrances-builder Dues, Property Tax Dues, Electricity Bill And Society Dues	Rs. 35,27,576/- As On February 04, 2025	Rs. 10,00,000/-	February 12, 2025 From 02:00 PM To 05:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
3.	Mrs. Jagruti Eknath Joshi (Borrower) Mr. Kamala Balkrishna Mogare (Co-Borrower)	Flat No 510, 5th Floor, A- Wing, Deccan Residency, Sheel Phata Road, Khalpur, Khopavli, S. No. 23/1, 23/2, Maharashtra, Khopoli- 412023, Admeasuring An Area of 460 Sqft. Encumbrances-builder Dues, Property Tax Dues, Electricity Bill And Society Dues	LBMUM00005173734 Rs. 1,84,134/- and LBMUM00005134326 Rs. 47,61,156/- As On February 04, 2025	Rs. 10,00,000/-	February 13, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
4.	Mr. Chandan Sadanand Jha (Borrower), Mrs. Anita Chandan Jha (Co-Borrower)	Flat No.706, B-Wing, Deccan Residency, Shilphata Khalapur, Khopoli, Raigad, S. No.23/1, CTS No. 2196, Maharashtra, Khopoli- 412023, Admeasuring An Area of 460 Sq.ft. Carpet Area, Encumbrances-Buildier Dues, Property Tax Dues, Electricity Bill And Society Dues	Rs. 39,35,758/- As On February 04, 2025	Rs. 10,00,000/-	February 13, 2025 From 02:00 PM To 05:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
5.	Mr. Mohd Amazad Khan (Borrower) Mr. Aslam Khan (Co-Borrower)	Flat No. 704, 7th Floor, A-Wing, Deccan Residency, At Sheelphata Post, S. No.23/1, Khopoli, Tal Khalapur, Dist. Raigad, Maharashtra, Khopoli- 412023, Admeasuring An Area of 460 Sq.ft. Carpet Area Encumbrances-Buildier Dues, Property Tax Dues, Electricity Bill And Society Dues	Rs. 46,61,484/- As On February 04, 2025	Rs. 10,00,000/-	February 14, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
6.	Kalpesh Manubhai Parekh (Borrower), Meena Manubhai Parekh (Co-Borrower)	Flat No.212, 2nd Floor, B-wing, Deccan Residency, Shilphata Khopoli, S. No.23/1, 23/2, CTS No.2196,2144, Maharashtra, Khopoli-412023, Admeasuring Area of 460 Sq Ft Carpet Area Encumbrances-Buildier Dues, Property Tax Dues, Electricity Bill And Society Dues	Rs. 42,85,250/- As On February 04, 2025	Rs. 10,00,000/-	February 14, 2025 From 02:00 PM To 05:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
7.	Mr. Sameerail Ismail Shaikh (Borrower) Mrs. Sameena Sameer Shaikh (Co Borrowers)	Flat No.107, 1st Floor B Wing, Bldg known as "Deccan Residency" Land Bearing Survey No.23/1, 23/2, City Survey No.2196, 2144 Situated at Village Sheel, Taluka Khalpur & Dist Raigad Khopoli- 412023. Admeasuring an area of area 460 Sq Ft Encumbrances-Buildier dues, property tax dues, electricity bill and Society Dues	Rs. 48,92,454/- As On February 04, 2025	Rs. 10,00,000/-	February 17, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
8.	Mr. Swapani Bharat Jawarkar (Borrower) Mrs. Jaya Bharat Jawarkar (Co Borrowers)	Flat No. 206/B, B Wing, 2nd Floor, Deccan Residency, S. No.23/1, C.S. No. 2196 & S. No. 23/2, City S. No. 2144, Village Sheel, Tal- Khalapur Dist Raigad, Maharashtra, Khopoli-412023 Admeasuring An Area Of 460 Sq Ft Le 42.75 Sq.mtrs Carpet Area. Encumbrances-builder Dues, Property Tax Dues, Electricity Bill And Society Dues	Rs. 39,88,905/- As On February 04, 2025.	Rs. 10,00,000/-	February 17, 2025 From 02:00 PM To 05:00 PM	February 27, 2025 From 11:00 AM Onward
9.	Mr. Aboob Khan (Borrower) Mr. Khurshid Khan (Co-Borrower)	Flat No. 709 7th Floor, A Wing "Deccan Residency" Survey No. 23/1, 23/2, City Survey No.2196, And City Survey No. 2144 Village Sheel, Taluka Khalapur				

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांसाठी अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या विवरणाचा उतारा (इपीएफओ न. लाखात)

अ. क्र.	तपशील	अलिप्त			एकत्रित		
		संपलेली तिमाही ३१.१२.२०२४ पुनर्विलोकित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२३ पुनर्विलोकित	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२४ लेखापरिहित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२४ पुनर्विलोकित	संपलेली तिमाही ३१.१२.२०२३ पुनर्विलोकित	संपलेले नऊ महिने ३१.१२.२०२४ लेखापरिहित
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	९८३	९३०	२,९७९	३,९८८	१,५३०	६,३८४
२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्वी)	१०५	२२०	२४२	५५४	(३०)	७३३
३	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	१०५	२२०	२४२	५५४	(३०)	७३३
४	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	३१	१६५	४४	१,२३०	(११२)	१,५४९
५	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	३३	१७०	३९	१,२१०	(१०८)	१,३०२
६	समभाग भांडवल	२,३६०	२,१५५	२,३६०	२,२५९	२,३६०	२,२५९
७	इतर इन्व्हेस्ट				१७,९५७		१६,९०२
८	प्रति समभाग प्रामा (प्रत्येकी रु. १/- चे) (अर्थात अलिप्त वित्तीय निष्कर्षासाठी)	(०.०४)	(०.०४)	(०.०४)	(०.०८)	(०.०८)	(०.०४)
९	सौम्यिकृत	(०.०२)	(०.०३)	(०.०३)	(०.०८)	(०.०८)	(०.०३)
१०	अपवादात्मक बाबीनंतर	(०.०२)	(०.०४)	(०.०४)	(०.०८)	(०.०८)	(०.०४)
११	मूलभूत	(०.०२)	(०.०३)	(०.०३)	(०.०८)	(०.०८)	(०.०३)
१२	सौम्यिकृत	(०.०२)	(०.०३)	(०.०३)	(०.०८)	(०.०८)	(०.०३)

टीप: १) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अडर डिस्कलोजर रिव्हायमेंट) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये यादर केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या अंतिमवर्षीच्या विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट: www.ruchiinfrastructure.com वर आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट: www.bseindia.com वर उपलब्ध आहे. ते दिलेले सुसंगत कोड नमूद करून घेता येईल. सेबी #३-इं-एलएस/एलएस वरून अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबी नफा आणि तोटा विवरणाचा संचयनित केला आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी /
संचालकाची संपूर्ण शक्ति

दिनांक: ०५ फेब्रुवारी, २०२५

SBI भारतीय स्टेट बँक
State Bank of India

वाहनांचे लिलाव सूचना
जसे आहे तसे आहे आणि जसे आहे तसे आहे तसाचा

बँकेने जपून केलेल्या घातिलेल्या मालमत्ते वगैरे या 'जे आहे तसे आहे' आणि 'जे आहे तसे आहे' यांच्या विविध श्रेणीत लिलावात आणले जाणारे लिलाव घालविण्यात येईल.

अ. क्र.	कर्जाधारचे नाव	वाहन क्र.	येक अंश मूल्य	किमान राखीव किंमत	इतरांना अनुमत राखीव १०%
१	अजय निवारी	एमएच०३ कोटी ५५८८ २०२४ टाटा इलेक्ट्रॉनिक+४ डिआरके	रु. १६,७०,०००/-	रु. १६,७०,०००/-	रु. १६,७०,०००/-

काय निरीक्षणकर्ता: किराडसिने व्हे अँड पार्क, ऑनिसस कॉन्ट्रॉल फ्लॉयड, २०२४ टाटा इलेक्ट्रॉनिक+४ डिआरके, मुंबई-४०००१३. मोबाईल: ७७३०११६६६.
निर्दिष्ट: १२-०२-२०२५, स. १०.०० पासून स. ५.०० पर्यंत.
सिलखट ठिकाण: स्टेट बँक ऑफ इंडिया, नॅशनल सी रोड शाखा, नॅशनल सी रोड, चॅम्बेरीवाडा, मलबार हिल, मुंबई, महाराष्ट्र ४००००६.

किमान किंमत आणि वारिष्ठ: १५-०२-२०२५ रोजी सकाळ: स. १०.०० ते ६.०० वा.
सर्व इच्छुक पोटेंटियल/ कोटेशन/ काळजीवाहू वेळेची, स्टेट बँक इंडियाच्या वेब साईटवरील मार्ग ३ इतर जो राखीव किंमतीचा १०% प्रदान करून स्वतःला नोंदवून घ्यावे आणि निव्वळ नफा/तोटा घेऊन घ्यावे.
बँक कोणत्याही वेळी कोटी रु किंवा अधिक मूल्ये टाकू शकते.
दिनांक: ०५-०२-२५, ठिकाण: मुंबई

प्राधिकृत अधिकारी, स्टेट बँक ऑफ इंडिया

MONEY MASTERS LEASING & FINANCE LTD
CIN: L65990MH1994PLC082399
4 KASH DEEP, ROAD NO 1, MILAN SUBWAY, SANTACRUZ WEST, MUMBAI - 400054.

Statement of Standalone Un-Audited Results for the year Ended 31st December 2024
(Rs. In Lacs)

PARTICULARS	Quarter Ended			Nine Months Ended		
	Figures at the end of current reporting period	Figures at the end of reporting period	Figures at the end of reporting period	Figures at the end of current reporting period	Figures at the end of reporting period	Figures at the end of reporting period
	31.12.2024 Un-Audited	30.09.2024 Un-Audited	31.12.2023 Un-Audited	31.12.2024 Un-Audited	31.12.2023 Un-Audited	31.03.2024 Audited
I Revenue from operation	32.17	74.32	25.74	156.65	122.96	207.38
II Other Income	0.00	0.03	0.04	0.07	0.08	0.12
III Total Revenue (I + II)	32.17	74.35	25.78	156.72	123.04	207.50
IV Expenses						
Cost of Material Consumed Purchase of Stock in Trade Change in Inventories of finished goods, Work in Progress and Stock in Trade						
Employee Benefit Expenses & Financial Cost	17.94	17.77	15.16	52.71	55.17	101.61
Depreciation and amortisation expenses	0.19	0.19	-	0.58	0.50	0.99
Other Expenses	6.68	31.72	5.74	55.26	29.16	36.19
Total Expenses	24.81	49.68	20.90	108.55	84.83	138.79
V Profit before exceptional and extraordinary items and Tax (III - IV)	7.36	24.67	4.88	48.17	38.21	68.71
VI Exceptional Items	-	-	-	-	-	-
VII Profit before extraordinary items and Tax (V - VI)	7.36	24.67	4.88	48.17	38.21	68.71
VIII Extraordinary Items	-	-	-	-	-	-
IX Profit before tax (VII - VIII)	7.36	24.67	4.88	48.17	38.21	68.71
X Tax Expenses						
(1) Current Tax	-	-	-	-	-	17.86
(2) Deferred Tax	-	-	-	-	-	-
XI Profit / (Loss) for the period from Continuing operations (VII - VIII)	7.36	24.67	4.88	48.17	38.21	50.85
XII Profit / (Loss) from Discounting Operations	-	-	-	-	-	-
XIII Tax Expense Discounting Operations	-	-	-	-	-	-
XIV Profit / (Loss) from Discounting Operations After Tax (XII - XIII)	-	-	-	-	-	-
XV Profit / (Loss) for the period (XI - XIV)	7.36	24.67	4.88	48.17	38.21	50.85
(i) Earning Per Equity Share						
a) Basic	0.21	0.33	0.33	0.21	0.51	0.68
b) Diluted	0.21	0.33	0.33	0.21	0.51	0.68

For Money Masters Leasing & Finance Limited
Hozef Darukhanawala
Managing Director
DIN: 00177029

For M/s. PSV Jain & Associates
Chartered Accountants
Dularesh Kumar Jain
Firm Registration No.131505W
Membership No.137264

Mumbai
Dated : 5th February, 2025

वकील: श्री धिरेंद्र सोचर
ज्योती नोटीस
वसई रोडवरील मा.श्री.अर.राम.नाथानी सह दिवाणी न्यायालय व.स्तर, वसई वायव्य न्यायालय
पु.ता. ०७/०३/२०२५
चौ. अ. क्र.३३/२०२५ ति.क्र.०५

Mr. Narayan Tharak Ram Iyer,
Manas CHS LTD., Platinum Prive, Bldg No. 31, Flat No.606, The Club, DN Nagar, Andher West, Mumbai Suburban, Maharashtra 400053. /V/.....Applicant

None /V/.....Respondent

ज्याअर्थी वरील अर्जदार यांनी दिनांक ०७/०८/२०२४ रोजी Late Mr. Tharak Rama Gopalakrishnan हे दि.०७/०८/२०२५ रोजी मरण झाले असून त्यांच्या मालमत्तेसंबंधी वारस दाखला (हेअरशिप प्रमाणपत्र) मिळवण्यासाठी या न्यायालयात चौकशी अर्ज क्रमांक १३८/२०२५ दाखल केला आहे.

SCHEDULE OF PROPERTY
Flat No.B-207, admeasuring 305 sq.ft., built up area, on second floor in the building known "Om Sagar Co-Operative Housing Ltd.", on Survey No.39, 59/1, 667,191,192, Village: Dhwaman, Taluka: Vasai, District: Palghar 401 202, market rate valued Rs. 18,73,935/- (Rupees Eighteen Lakhs Seventy Three Thousand Nine Hundred and Thirty Five only/-)

ज्याअर्थी अर्जदार यांनी हेअरशिप सर्टीफिकेट मिळवण्याकरिता या न्यायालयात चौ. अर्ज क्रमांक ३३/२०२५ दाखल केलेला आहे. ज्या कोणी इसमामध्ये कोणत्याही वारसा, हक्क हितसंबंध किंवा हरकत असलेल्यांनी ह्या न्यायालयात दिनांक ०७/०३/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजेला किंवा ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाले पासून एक महिन्याचे आत लेखी हरकत दाखल करावी. सदर ह्या वारस दाखला (हेअरशिप सर्टीफिकेट) देण्याबाबत जर कोणत्याही इसमाची हरकत न आल्यास योग्य ते पुरावे व कागदपत्रे घेऊन अर्जदार ह्यांना वारस दाखला देण्यात येईल ह्याची सूचना नोंद घेण्यात यावी. आज दि.०५/०२/२०२५ रोजी माझ्या सहनिधी व न्यायालयाच्या निष्कर्षांनुसार, अर्जदार, दिवाणी न्यायालय व स्तर वसई

सर्वजनिक सूचना
MARVEL INDUSTRIES LIMITED च्या मालकीच्या कमर्शियल जागेच्या (वापू) "उल्लेखित मालमत्ता" असे संबोधले जाईल. खेदीसाठी आम्ही वाटाघाटी करत आहोत अशी सूचना याद्वारे जन्तला मोठ्या प्रमाणावर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने, आम्ही या मालमत्तेच्या संदर्भात मालकाच्या शोषकांची चौकशी करत आहोत.

किरी, देवाणघेवाण, गहाण, भाडेपट्टे, धारणाधिकार, शुल्क, देखाबत, परवाना, भेट, वारसा, वाटा, गृहीतक, ताबा, सहजता, ट्रस्ट, मृत्युपत्र, मितुनी किंवा कोणत्याही स्वरूपाचे हितसंबंध, कोणत्याही प्रकारचे हितसंबंध, न्यास, वारसा, हक्क, मागणी, मागणी किंवा मालमत्तेचे हितसंबंधित मालमत्तेचे किंवा त्याच्या कोणत्याही भागावर हक्क, मागणी किंवा मालमत्तेचे हित असणारे सर्व व्यक्ती, प्रिन्सिपल, कोणत्याही कर किंवा इतर प्रवृत्ती अंतर्गत, किंवा कोणत्याही डिब्टी, ऑर्डर, किंवा पुरस्कृत किंवा अन्यथा दावा, खाली नमूद केलेल्या पत्रावर सर्व आवश्यक आणि समर्थन देण्यासाठी, 7 दिवसांच्या आत (दोन्ही दिवसांसह) खाली नमूद केलेल्या पत्रावर खाली स्वाक्षरी करून कळवावे अशी विनंती केली जाते. दावे आणि ते दावे, जर काही असतील तर, माफ केले गेले आहेत आणि खाली स्वाक्षरी केलेल्या व्यक्तीने उक्त मालमत्तेच्या खातेद्वारे पुढे जावे.

मालमत्तेचे ठेकापत्रक
युनिट क्रमांक 2, पहिला मजला, महालक्ष्मी इन्डियन एस्टेट डेव्हलपर्स शिबवरी मार्ग, वरळी, मुंबई 400 013 क्षेत्रफळ 888 चौस फूट कापट आणि 1183 चौस फूट बिल्ट अप एरिया.

फेब्रुवारी 2025 च्या या 07 व्या दिवशी दि
एसडी/-
अनुपालन व्यवस्थापक
लॉटस प्लेबल इन्व्हेस्टिज प्रा. लि.
401 ग्रीन हाऊस, ग्रीन स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400001.

EMMESSAR BIOTECH & NUTRITION LIMITED
CIN: L24110MH1992PLC0689429
Regd Office: T-32, MIDC, Talaja, Rajgad District, Maharashtra State

UNAUDITED FINANCIAL RESULTS (STANDALONE) FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER 2024
(Rs. In Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended			Nine months Ended			Year ended
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
I Revenue from Operations	9.60	33.99	32.79	51.52	47.99	55.52		
II Other Income	43.38	50.99	52.50	140.11	150.79	199.21		
III Total Income (I + II)	52.98	84.99	85.29	191.63	198.78	254.73		
IV Expenses								
Cost of material consumed	2.81	2.20	0.89	6.40	3.86	6.34		
Purchase of Stock-trade	0.40	12.08	10.88	12.64	10.88	10.88		
Change in Inventories of Finished goods	(0.00)	(1.52)	2.19	(0.30)	3.14	2.60		
Employee Benefits Expense	27.95	20.66	29.04	71.89	72.79	95.68		
Depreciation & Amortisation of Assets	2.44	2.44	2.44	7.32	7.32	9.76		
Other Expenditure	6.34	8.48	10.40	24.14	26.65	48.20		
Total Expenses (IV)	39.94	44.34	55.84	122.09	124.64	173.47		
V Profit / (loss) from Operations before exceptional items and Tax (III - IV)	13.04	40.65	29.45	69.54	74.14	81.26		
VI Exceptional Items	-	-	-	-	-	-		
VII Profit / (loss) before Tax	13.04	40.65	29.45	69.54	74.14	81.26		
VIII Tax Expense								
1. Current Tax	3.00	10.00	9.00	16.00	21.55	24.76		
2. Deferred Tax	14.19	2.80	7.56	20.93	14.48	1.87		
3. MAT Credit	-	-	-	-	-	-		
4. Excess / (short) provision of earlier years	(5.87)	-	-	(5.87)	-	-20.33		
Total Tax Expense	11.33	12.80	16.56	31.06	36.03	6.30		
IX Net Profit / (loss) after tax (VII - VIII)	1.72	27.85	12.89	38.48	38.11	74.96		
X Other Comprehensive Income	-	-	-	-	-	(1.17)		
XI Total Comprehensive Income and Other Comprehensive Income	1.72	27.85	12.89	38.48	38.11	73.79		
XII Paid-up Equity Share Capital (Face Value of the share)	499.61	499.61	499.61	499.61	499.61	499.61		
XIII Other Equity	10.00	10.00	10.00	10.00	10.00	10.00		
Earning per Shares								
Basic	0.03	0.56	0.26	0.77	0.76	1.48		
Diluted	0.03	0.56	0.26	0.77	0.76	1.48		

Notes:
1 The above results were taken on record by the Board of Directors and the Audit Committee at their meeting held on 6th February 2025 and have been subject to Limited Review by the Statutory Auditors. The review report of the Statutory Auditors is being filed with the BSE.
2 The Company operates two segments ie. Healthcare and Rent on Leasehold Land.
3 No Investors Complaint received during the quarter ended 31st December 2024
4 These Statement have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the applicable Indian Accounting Standards specified under Section 133 of the Companies Act, 2013 (the 'Act') read with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) and other accounting principles generally accepted in India and is in compliance with presentation and disclosure requirements of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (as amended).
5 Figures of previous period/year have been regrouped/rearranged wherever necessary. The impact of the same is not material to the user of the Statement.

Segmentwise Revenue, Results and Capital Employed for the Quarter and Nine Months Ended 31st Dec 2024
(Rs. In Lakhs)

Sr. No.	PARTICULARS	Quarter ended			Nine months Ended			Year ended
		31.12.2024	30.09.2024	31.12.2023	31.12.2024	31.12.2023	31.03.2024	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1 Segment Revenue								
a Healthcare	9.60	33.99	32.79	51.52	47.99	55.52		
b Rent on leasehold land	37.16	37.16	37.16	111.48	111.48	148.64		
c Others	6.22	13.83	15.34	28.63	39.30	50.57		
Total:	52.98	84.99	85.29	191.63	198.78	254.73		
Less: Inter Segment Revenue	-	-	-	-	-	-		
Net Sales / Income from Operations	52.98	84.99	85.29	191.63	198.78	254.73		
2 Segment Results (Profit / Loss) before tax								
a Healthcare	6.39	21.24	18.27	32.78	27.97	32.44		
b Rent on leasehold land	36.93	36.93	36.93	110.79	110.79	148.64		
c Others	6.22	13.83	15.34	28.63	39.30	50.57		
Total:	49.54	72.00	70.55	172.20	178.06	231.65		
Less:								
Interest	-	-	-	-	-	-		
Other Unallocable Expenditure (net off)	36.50	31.35	41.10	102.66	103.92	150.39		
Total Profit before Tax	13.04	40.65	29.45	69.54	74.14	81.26		
3 Capital Employed (Segment Assets - Segment Liabilities)								
a Healthcare	11.90	11.76	23.04	11.90	23.04	10.23		
b Rent on leasehold land	(2.35)	(2.12)	(1.41)	(2.35)	(1.41)	(1.66)		
c Others	735.74	763.73	713.46	735.74	713.46	714.73		
Total:	745.29	773.37	735.09	745.29	735.09</			